

WHITE ORGANIC AGRO LIMITED

WHITE ORGANIC AGRO LIMITED

(FORMERLY WHITE DIAMOND INDUSTRIES LIMITED)

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com | Email: info@whiteorganicagro.com | CIN: L01100MH1990PLC055860

28th August, 2023

To, **Listing Department**BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 513713

Sub.: Public Announcement & Newspaper Publication in respect of information regarding 33rd Annual General Meeting proposed to be held on September 30, 2023 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Ref: Regulation 30 of SEBI (LODR) Regulation, 2015

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ("MCA") has, vide its Circular dated 5th May, 2020, read with Circulars dated 8th April, 2020, Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 (collectively referred to as "MCA Circulars") extended via Circular No. 3/2022 and Circular No. 10/2022 and SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79; SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the Company, permitted the holding of the Annual General Meeting ("AGM") through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of the Members at a common venue.

Further we inform that in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and MCA Circulars, the 33rd AGM of the Company is proposed to be held on Saturday, September 30, 2023 at 10.00 AM through VC/OAVM.

Pursuant to General Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 & 20/2020 dated 5th May, 2020 issued by MCA, read with Regulations 47, 30 and Schedule III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclosed the copies of newspaper advertisement published in Financial Express (English) and Pratahkal (Marathi) edition dated August 28, 2023 in respect of information regarding the 33rd AGM of the Company.

Kindly take the above on your record

Thanking You,

For White Organic Agro Limited

Managing Director

FINANCIAL EXPRESS

IN THE



Prigozhin died in the plane, confirms Russia

RUSSIAN AUTHORITIES ON Sunday confirmed the death of Wagner Group chief Yevgeny Prigozhin, putting to rest any doubts about whether the wily mercenary leader turned mutineer was on a plane that crashed Wednesday, killing everyone on board.

US commerce chief holds talks in China

US COMMERCE SECRETARY Gina Raimondo arrived in Beijing late on Sunday for a four-day visit aimed at boosting business ties between the world's two largest economies while declaring American national security trade measures off-limits for debate."I'm not going to pull my punches next said on Friday. - AGENCIES

FIRST TIME SINCE 2008

China cuts stock trade tax to woo foreign investment

Levy will drop from 0.1% to 0.05%

BLOOMBERG August 27

CHINA LOWERED THE stamp duty on stock trades for the first time since 2008 and pledged to slow the pace of initial public offerings (IPOs), among a slew of new measures to woo investors back to its flagging equities market.

The levy charged on stock trades will drop from 0.1% to 0.05% as of August 28, the Ministry of Finance said in a statement Sunday, in a move to "invigorate capital markets and boost investor confidence."

The China Securities Regulatory Commission (CSRC) cited "recent market conditions" as its rationale for slowing the pace of IPOs, without giving details on how it would do so. The CSRC also said restrictions will be set on the frequency and size of refinancing for companies which continuously report financial losses and whose stock prices have fallen below IPO levels or net asset levels. Property developers are exempted from the rule, it said. Authorities have been trying to disspell worries

Abbott India Limited

Mumbai 400 071 India

For FILATEX INDIA LIMITED

COMPANY SECRETARY

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate(s) for

Equity 178 Shares face value Rs.10/- Dist. Nos.

421921-422098 Of ABBOTT INDIA LTD. Standing in the

name(s)of Sudheer Dattatraya Chirputkar has/have been lost or

mislaid and the undersigned has/have applied to the Company

to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person

who has a claim in respect of the said shares should lodge such

claim with the Company at its Registered Office. ABBOTT

INDIA LTD, 3-4 Corporate Park, sion-trombay Road, MUMBAI

400 071 within one month from this date else the company

FILATEX INDIA LIMITED

Regd. Office: S. No. 274, Demni Road, Dadra -396 193

(U.T. of Dadra & Nagar Haveli)

P+91.0260-2668343 F+91.0260-2668344 Web: filatex.com

E-fildadra@filatex.com, CIN: L17119DN1990PLC000091

COMPANY NOTICE

Notice is hereby given that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Members of the

Company will be held on Wednesday, 27th September, 2023 at 4.00 P.M. through Video

Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable

provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 and circulars issued thereunder to transact the business

items as set out in the 33rd AGM Notice which shall inter-alia contain the instructions fo

Members, holding shares in physical form and who have not registered their email ids, are

requested to contact the Company at email ID: shares@filatex.com Telephone: 011

26312503 / MCS Share Transfer Agent Limited, our RTA at admin@mcsregistrar.com to

register their email ids in order to receive a copy of Annual Report containing Directors

Report alongwith its Annexures, Management Discussion & Analysis Report, Business

Responsibility and Sustainability Report for the Financial year 2022-23 and AGM Notice

through email and login details for remote e-voting/e-voting AND those holding shares in

aforesaid purpose, and follow the process advised by Depository Participant.

demat form are requested to contact their respective Depository Participant (DP), for the

The Member will have an opportunity to cast their vote remotely on the business items as set

out in notice of AGM, through remote e-voting/e-voting at AGM. The manner of casting vote

through remote e-voting/e-voting system including those by physical shareholders or by

Copy of the said Annual Report, AGM Notice and login details for such voting, will be sent to

all the members by email whose email addresses are registered with the

Company/Depository Participant in due course. The said Annual Report will be made

available on the Company website www.filatex.com and on the website of stock exchanges

WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, INDIA

Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com |

Email: info@whiteorganicagro.com; CIN: L01100MH1990PLC055860

Notice of Annual General Meeting

NOTICE is hereby given that the 33" Annual General Meeting ('AGM') of White Organic

Agro Limited will be held on Saturday, September 30, 2023, at 10:00 A.M. through Video

Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM"); to transact business as will be detailed in

the notice convening the said AGM proposed to be circulated in due course. In view of General

Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and April 08, 2020 respectively.

issued by ministry of corporate affairs, extended via Circular No. 10/2022, and SEBI Circular No.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/

PoD-2/P/CIR/2023/4 providing clarity and relaxation on conducting AGM in the times of COVID

pandemic; read with other rules and regulations issued by SEBI and as applicable to the

Company; the AGM will be held without the physical presence of the shareholders at a common

venue. Instructions and guidelines for joining the meeting will be provided in the notice convening

the said AGM and the said notice will be made available on the website of the Company available

on http://whiteorganicagro.com/investor_relations.html and alternately you may download

the same from E-voting Portal https://www.evotingindia.com/noticeResults.jsp or website

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right

to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by

Central Depository Services Ltd. ('CDSL') allowing the shareholders to vote on given dates

from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided

to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be

provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear

in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Saturday,

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those

members who have registered their e-mail addresses. These documents will also be available

on the Company's website on this link: http://whiteorganicagro.com/investor_relations.html and

alternately you may download the same from E-voting Portal https://www.evotingindia.com/

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA

need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and

. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested

scanned copy), AADHAR (self attested scanned copy) by email to Company's email ID:

info@whiteorganicagro.com or approach the RTA at: https://web.linkintime.co.in

For DEMAT shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit beneficiary

ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated

Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-attested scanned

September 23, 2023 will be entitled to avail the facility of remote e-voting.

EmailReg/Email Register.html/ rnt.helpdesk@linkintime.co.in

copy) to Company or RTA on the abovementioned email IDs.

shareholders who have not registered their email ids, shall be provided in the AGM Notice.

Registered Office 3, Corporate Park, Sion Trombay Road,

will proceed to issue duplicate Certificate(s)

joining AGM through VC /OAVM.

i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: New Delhi

Date : 25th August, 2023

of BSE Limited (The exchange)

noticeResults.jsp.

IN A NUTSHELL

■The China Securities Regulatory Commission (CSRC) cited "recent market conditions" as its rationale for slowing the pace of IPOs

■ It also said restrictions will be set on the frequency and size of refinancing for firms which continuously report financial losses

about the economy triggered

by a slumping property market,

trust defaults and weak con-

mainland China stocks on a net

basis for 13 consecutive ses-

sions through Wednesday, the

longest stretch ever, data com-

piled by Bloomberg show.

Foreign investors sold

sumer spending.

■Foreign investors sold mainland China stocks on a net basis for 13 consecutive sessions through Wednesday, the longest stretch ever

The levy charged on

stock trades will

drop from 0.1% to

0.05% as of

August 28

4,000 3,800 3,600

China benchmark

since November

4,600

4,400

4,200

around lowest level

Shanghai Shenzhen CSI 300 Index

increase stock investments to support the market.

handling fees on stock transac-

The year prior, in May 2007, it raised the rate to 0.3% to cool a rally that was drawing more than 300,000 new investors

Other highlights of the measures announced by CSRC

on Sunday:

meber 8.

Source: Bloomberg

•Margin ratio for margin trading is lowered to 80% from 100%, effective from market closing on Septe-

•Adjustment will apply to both new and existing contracts of margin trading.

• For companies with stock prices fallen below IPO levels or net asset levels, or which haven't paid cash dividends or which are paying a total cash dividend lower than of average net profit of the recent three years, the controlling share holders and de facto controlling holders will not be allowed to cut holdings in the secondary market.

industrial profit drop persists

THE DECLINE IN China's industrial profits eased in July, though the slowing economic recovery and deflation risks remain an overhang for the sector. Profits last month fell 6.7% from a year earlier, according to data published by the National Bureau of Statistics on Sunday.

That compared with a drop of 8.3% in June. For the first seven months of 2023, profits declined 15.5%, easing from a 16.8% decrease a year earlier. China's economic recovery lost further momentum in July, with growth in consumer spending, industrial output and investment struggling across the board.

Consumer and producer prices also registered the first synchronized decline since late 2020. Industrial production was likely impacted by heavy rains and severe flooding in some parts of the country -BLOOMBERG in July.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the Folio No. 70027755, Certificate No. 106024 Equity Shares Nos. 140, Distinctive Nos. 34105581- 34105720, of UltraTech Cement Limited Standing in the name of Yvette Olga De Souza have been lost or mislaid and the undersigned have applied to the Company to issue duplicate Certificates for the said shares.

Any person who has any claim i respect of the said shares should write to our Registrar, KFin Technologies Limited. Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad 500032 within one month from this date else the company will proceed to issue

Date: 28/08/2023

3 US marines killed in Australia plane crash

ROD MCGUIRK Canberra, August 27

AUNITED STATES Marine Corps aircraft with 23 Marines aboard crashed on a north Australian island Sunday, killing at least three and critically injuring at least five during a multinational training exercise, officials said. Three had been confirmed

dead on Melville Island and five were flown in serious condition 80 kilometres (50 miles) to the mainland city of Darwin for hospital treatment after the Bell Boeing V-22 Osprey aircraft crashed around 9.30 am, a statement from the Marines said. "Recovery efforts are ongoing," the statement said, adding the cause of the crash was under investigation.



Aircraft had been sent from Darwin to retrieve more survivors from the remote location but no further details on the fate of the other 15 Marines on board had been released hours later.

A US military official reported to Australian air traffic controllers a "significant fire in the vicinity of the crash site,"

according to an audio recording of the conversation broadcast by Nine News television.

Melville resident Shane Murphy was fishing from a beach when the Osprey crashed and told Australian Broadcasting Corporation he sawa "big mushroom of black smoke" rise from the wreckage.

Trump raises \$7.1 mn since he was booked at Atlanta jail

REUTERS August 27

FORMER PRESIDENT DONALD Trump has raised nearly \$20 million in the past three weeks, a period that roughly coincides with his indictment in federal and state cases connected to his false claims that the 2020 election was stolen from him, Trump's campaign spokesman said on Saturday.

Since appearing Thursday to have his mug shot taken in a racketeering and fraud case in Atlanta, Georgia, the former president brought in \$7.1 million, Trump spokesman Steven Cheung said on X, the platform formerly known as Twitter. On Friday alone, Trump

brought in \$4.18 million, making it the highest-grossing day of his campaign so far, Cheung said. His mug shot, posted by a

Georgia courthouse on Thursday evening, has been turned into T-shirts, shot glasses, mugs, posters and even bobblehead



dolls by friends and foes alike. The shot of Trump with a red

tie, glistening hair, and an icy scowl was taken as the Republican presidential front-runner was arrested on more than a dozen felony charges, part of a criminal case stemming from his attempts to overturn the 2020 election.

Trump, who was elected president in 2016 but defeated by Democrat Joe Biden in 2020, is again seeking the Republican Party's nomination for president. Trump is currently facing four indictments, including two related to his false claims that

the election was stolen and the January 6, 2021 attack by his followers on the US Capitol in Washington, D.C.

He has denied all charges. On August 15, Trump was indicted by a Georgia grand jury after an investigation by Fulton County District Attorney Fani Willis into his efforts to overturn his 2020 election loss to Biden in the state.

On August 3, he pleaded not guilty to charges brought by Special Counsel Jack Smith in federal court in Washington that he conspired to defraud the United States by preventing Congress from certifying Biden's 2020 election victory over him and to deprive voters of their right to a fair election.

He has also pleaded not guilty to charges of unlawfully keeping classified documents after leaving office, and of falsifying business records in a case in New York related to the payment of so-called hush money to porn star Stormy Daniels before the 2016 presidential election.


Trump trials pose a unique challenge for Biden

JARRETT RENSHAW August 27

A BARRAGE OF state and federal criminal charges leveled against your main political rival should be good news for any democratic leader facing reelection, but Donald Trump's legal woes present U.S. President Joe Biden with a unique challenge in the months ahead, political strategists say.

Biden has so far remained

mum as his Republican predecessor was charged with 91 felony counts in four indictments this year related to paying hush money to a porn star, unlawfully keeping classified documents and attempting to overturn the 2020 election. Don't expect any change, Biden advisers say, until after decisions are handed down in those trials. However, sustaining that strategy, during the most contentious and consequential judicial actions in US presidential history, will be severely tested in the coming months, political strategists say. Expect Trump to use a series of crimi-





nal trials from New York City to Georgia and Florida in the months ahead to fuel a campaign deeply rooted in griev-

ance politics. Biden has sought to use a routine schedule of presidential events - promoting the economy and infrastructure investments - to draw a contrast with Trump's chaotic legal woes.

The trials, some carried live on television, are likely to dominate news cycles, providing

Trump an unorthodox platform to rally supporters who have put him at the top of the Republican primary field and believe the former president is being politically persecuted despite the evidence. Biden's less dramatic reelection efforts will likely draw less valuable free air time, and any effort to provide some counterprogramming will be complicated by the Democratic president's deci sion to not wade into the charges or use them to frame the potential dangers to democracyposed by Trump." It's going to be very tricky and a real tough balancing act," said Jimmy Seagull, a Democratic strategist working on congressional races.

Conviction 'changes everything'

Greece:

control

wildfires

Firefighters

struggle to

MORE THAN 600 firefight-

ers, including reinforcements

from several European coun-

tries and backed by a fleet of

water-dropping planes and

helicopters, were battling

three major wildfires in

Greece Sunday, two of which

regions of Evros and Alexan-

droupolis, believed to have

caused 20 of the 21 wildfire-

related deaths in the past

week in Greece, was burning

A massive blaze in the

northeastern

have been raging for days.

country's

for a ninth day.

On the plus side for Democrats, the trials will keep the details of Trump's unprecedented actions that led to the serious charges fresh in voters' minds, giving Democrats and Biden an opportunity to provide a sharp contrast. —**REUTERS**

Regd. Office: Plot No. 94, Marol Co-operative Industrial Estate, Andheri-Kurla Road, Andheri (E), Mumbai - 400 059 Tel.: + 91 22 2859 5093 / 6707 0100 | Fax: +91 22 2852 8549 Email: info@orixindia.com | www.orixindia.com | CIN: U74900MH2006PLC163937

The following borrowers and co-borrowers availed the below mentioned secured loans from ORIX Leasing & Financial Services India

failed to adhere to the terms and conditions of the respective loan agreements and had become irregular, their loans were classified as NPA as per the RBI Guidelines. Amounts due by them to ORIX Leasing & Financial Services India Limited, are mentioned as per the respective notices issued more particularly described in the following table and further interest on the said amounts shall also be applicable and the same will be charged as per contractual rate with effect from their respective dates

Sr No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers	Outstanding as per 13(2) Notice	Notice Date	Details of Secured asset
1	LN0000000001288 LN00000000009757	Secured	Shabbir Abbas Patel Tasneem Shabbir Patel Huzaifa Shabbir Patel M/s. Fernhill Trading Co. M/s. Fernhill Laboratories A Industrial Est.	INR 2,38,79,479.47/-		All That Piece And Parcel Of Entire 2nd Floor, Admeasuring 810 Sq. Ft. (as Per Valuation), "Fernhill House", Mistry Building, Situated At Street No. 254, Pein Nariman Street, Bazar Gate Street, Fort, Mumbai – 400 001 And Bounded As: East: Bazar Gate Street, West: Residential Building, North: Plot No. 244-246, South: Plot No. 260-262

You are hereby called upon to pay the amounts due to ORIX Leasing & Financial Services India Limited as per details shown in the above table with contracted rate of interest thereupon from their respective dates and other costs, charges etc., within 60 days from the date of this publication, failing which the undersigned shall be constrained to initiate proceedings U/s 13(4) and Sec. 14 of the SARFAESI Act, against the mortgage properties mentioned herein above to realize the amount due to ORIX Leasing & Financial Services India Limited. Further you are prohibited U/s 13(13) of the said Act from transferring the said secured asset either by way of sale / lease or otherwise.

Date: 23.08.2023 Authorised officer

ORIX

ORIX LEASING & FINANCIAL SERVICES INDIA LIMITED (formerly known as OAIS Auto Financial Services Limited) (A Subsidiary of ORIX Auto Infrastructure Services Limited)

(Notice under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002)

Limited. The loans of the below mentioned borrowers have been secured by the mortgage of their respective properties. As they have

Sr No.	Loan Account No.	Type of Loan	Name of borrowers	as per 13(2) Notice	Notice Date	Details of Secured asset
1	LN0000000001288 LN00000000009757	LUCKE CONTRACT	Shabbir Abbas Patel Tasneem Shabbir Patel Huzaifa Shabbir Patel M's. Fernhill Trading Co. M's. Fernhill Laboratories A Industrial Est.	INR 2,38,79,479.47/-		All That Piece And Parcel Of Entire 2nd Floor, Admeasuring 810 Sq. Ft. (as Per Valuation), "Fernhill House", Mistry Building, Situated At Street No. 254, Pein Nariman Street, Bazar Gate Street, Fort, Mumbai – 400 001 And Bounded As: East: Bazar Gate Street, West: Residential Building, North: Plot No. 244-246, South: Plot No. 260-262
Vau	are barabu called up	on to nou	the emounte due to ODIV Lear	sing & Einancial Co	naisee India I	imited as not details shown in the above

Place : Mumbai ORIX Leasing & Financial Services India Limited

Date: 25-08-2023 Place: Mumbai

passwords, to participate in the e-voting process.

financialexp.epap.in

Mr. Darshak Rupani Date: August 28, 2023 **Managing Director** Place: Thane DIN: 03121939

For White Organic Agro Limited

age points.

The CSI 300 Index has declined about 4% in 2023 after back-to-back annual losses and is underperforming a broader gauge of Asian equities by about six percent-

Authorities this month urged pension funds, large banks and other big domestic financial institutions to

Regulators have also cut

tions, prodded mutual fund managers to increase purchases of their own equity funds and encouraged companies to do more share buybacks. China last cut the stamp duty in April 2008, reducing it to 0.1% to support the market after a plunge, spurring a bull run the following year.

a day.

THE INDIAN LINK CHAIN MANUFACTURERS LIMITED

Office No. 2. Chandra Niwas Hirachand Desai Road

Notice of Annual General Meeting

NOTICE is hereby given that the 65th Annual General Meeting ('AGM') of The Indian Lin

Chain Manufacturers Limited will be held on Saturday, September 30, 2023, at 11:00 A.M.

through Video Conferencing / Other Audio Visual Means ('OVAM'); to transact business as

will be detailed in the notice convening the said AGM proposed to be circulated in due

course. In view of General Circular No.: 20/2020 and No. 14/2020 dated May 05, 2020 and

April 08, 2020 respectively; issued by ministry of corporate affairs, extended via Circular

No. 10/2022, and SEBI Circular No.: SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI / HO

CFD /CMD2/CIR/P/2022/62, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 providing clarity and relaxation on conducting AGM in the times of COVID pandemic; read with other rules and

regulations issued by SEBI and as applicable to the Company; the AGM will be held

without the physical presence of the shareholders at a common venue, instructions and

guidelines for joining the meeting will be provided in the notice convening the said AGM

and the said notice will be made available on the website of the Company available on

https://www.inlinch.com/index.htmland alternately you may download the same from E-

voting Portal https://www.evotingindia.com/noticeResults.jsp or website of BSE Limited

The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right

to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") provided by

Central Depository Services Ltd. ('CDSL') allowing the shareholders to vote on given dates

from their respective locations and an 'e-voting during AGM' service is also being provided

to enable the members to vote while the meeting is in progress. Instructions would be

provided in the notice of the Annual General Meeting. The members whose names appear

in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Saturday

The annual report and notice for annual general meeting would be sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents will also be

available on the Company's website on this link: https://www.inlinch.com/index.html and alternately

Shareholders, whose details are not registered with the depository, Company or RTA,

need to follow the following steps to register their email IDs and obtain user ID and

For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested

scanned copy), AADHAR (self attested scanned copy) by email to Company's email ID:

inlinch@hotmail.com or approach the RTA at: https://web.linkintime.co.in / KYC

For DEMAT shareholders -, please provide Demat account detials (CDSL-16 digit

beneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of

Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy), AADHAR (self-

CYBERTECH SYSTEMS AND SOFTWARE LIMITED

J.B. SAWANT MARG.MIDC, WAGLE ESTATE, THANE (WEST), MAHARASHTRA - 400604

Tel: +91 22-4283-9200 | Fax: +91-22-4283-9236

E-mail ID: cssl.investors@cybertech.com | Web: https://cybertech.com

28[™]ANNUAL GENERAL MEETING OF CYBERTECH SYSTEMS AND

SOFTWARE LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER

AUDIO VISUAL MEANS (OAVM)

1. Notice is hereby given that the Twenty Eight (28") Annual General Meeting

("AGM") of the members of CyberTech Systems and Software Limited ("the

Company") is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 04:00 P.M. (IST)

through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance

with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13,

2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 21/2021 dated

December 14, 2021, 02/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated December 28,

2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), and SEBI Circulars

dated May 12, 2020, May 13, 2022 and January 05, 2023, to transact the Ordinary and

In compliance with the aforesaid Circulars copies of the Notice of the AGM along

with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent to all the Members

whose e-mail addresses are registered/ available with the Company/ Depository

Participants (DPs). Members holding shares in dematerialized form are requested to

register their email address and mobile numbers with the relevant Depositories

through their DPs. Members holding the shares in physical mode are requested to

share their email address and mobile numbers with the Company's Registrar and Share

Transfer Agent (RTA), Link Intime India Pvt. Ltd, Telephone: +91 22 49186000, Fax: +91

22 49186060, Email: rnt.helpdesk@linkintime.co.in, Website: www.linkintime.co.in.

3. The Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will also be

available on the website of the Company at https://cybertech.com, and on the

websites of the stock exchanges (BSE Limited at https://www.bseindia.com & National

Stock Exchange of India Limited at https://www.nseindia.com) and on the RTA e-

4. Members will have the opportunities to cast their vote remotely on the businesses

as set out in the Notice of the AGM through electronic voting system. The manner of

voting electronically for the Members holding the shares in dematerialized mode, physical mode and for the Members who have not registered their email address will

be provided in the Notice of the AGM. The details will be made available on the

website of the Company. The members are requested to visit https://cybertech.com

5.In order to facilitate the receipt of dividend through Electronic Clearing Service

(ECS), members are requested to submit / update changes, if any, pertaining to their

name, postal address, email address, telephone / mobile numbers, Permanent

Account Number (PAN), mandates, nominations, power of attorney, bank details such

as, name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code,

etc. to their DPs, in case if the Members are holding the shares in electronic form. In

case if the Members are holding the shares in physical form, the Members are

The Notice of 28" AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23

will be sent to the Members in accordance with the applicable laws on their registered

For CyberTech Systems and Software Limited

Company Secretary and Compliance Officer

Sarita Leelaramani

Membership No.: A35587

Special businesses as set out in the Notice convening the AGM.

voting website: instavote.linkintime.co.in.

requested to submit these details to the Company/RTA.

for such details.

email address shortly.

For The Indian Link Chain Manufacturers Limited

---Sd/--

Mr. Vishal Thakkar

Managing Director

/index.html?d=E2DD46A0-9084-4C4A-9A3C-A2E3E65D5200 info@unisec.in

attested scanned copy) to Company or RTA on the abovementioned email IDs.

you may download the same from E-voting Portal https://www.evotingindia.com/hoticeResults.jsp.

September 23, 2023 will be entitled to avail the facility of remote e-voting.

passwords, to participate in the e-voting process.

Date: 26-08-2023

Place: Mumbai

Ghatkopar West Opp, Ghatkopar New Post Office Mumbai, MH 400086 IN Phone.no: 91-22-22661013| Email: inlinch@hotmail.com

China's

duplicate Certificate(s)

Name of Shareholde Yvette Olga De Souza

उल्हासनगर शिक्षण प्रशासनाला मनविसेने केले जागे



उल्हासनगर, दि. २७ (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२३ पासून उल्हासनगर शहरांतील सर्व शाळा, महाविद्यालयांनी मराठी भाषेत ठळक नाम फलक लावण्यात यावा व वाढीव फी रद्द करण्यात यावी या संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब आणि मा. शिक्षण अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनात त्यांना ७ दिवसाची मुदत देत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने

उल्हासनगर शहारातील शिक्षण संस्थेच्या बाबतीत चाललेला भोंगळ कारभाराविषयी उल्हासनगर महानगर पालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर साहेबांशी चर्चा करण्यात आली व त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव माधव कुलकर्णी, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन, उपशहर अध्यक्ष विजय पवार, उपशहर गोरख उदार. उपशहर ॲड. सन्नी खिलनानी, विभाग अध्यक्ष वैभव शिंदे, उपविभाग अध्यक्ष अक्षय साळवे इत्यादी उपस्थित होते. मा. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर साहेबांनी दखल घेत त्याबाबतीत पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला दिले.

विजया वाड याच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन

कल्याण, दि. २७ (वार्ताहर) : आसरा मुक्तांगनचा पर्यावरण विशेषांक आणि डॉ. रमेश यादव यांचे नवीन पुस्तक - 'कछुआ परिवार की पिकनिक' यांचे प्रकाशन ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि मराठी विश्वकोश निर्मितीच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अभिनेता पॅडी कांबळे शास्त्रीय गायक डॉ. परमानंद यादव, साहित्य संस्कृती प्रेमी डॉ. संजय कनोडिया, भारतीय सीमाशुल्क

विभागातील निवृत्त अधीक्षक मोहन शिरकर, मोडी लिपी प्रशिक्षक अरविंद लेखराज आदींचा समावेश होता.

आसरा मुक्तांगणने यशस्वीरीत्या ११ वर्षे पूर्ण करून १२ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. डॉ. परमानंद यांनी केलेल्या बंदिशाने कार्यक्रमाची सांगता झाली. डॉ.रमेश यादव यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. त्यांना त्यांच्या साहित्यिक कृतींसाठी अनेक

सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आसरा फाउंडेशनसाठी ते आपले मौलिक योगदान देत असतात.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक व परिचय करण्यात आला. उपस्थित मान्यवरांना तुळशी चे रोपटे देवून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. हा कार्यक्रम म्हणजे हिंदी आणि मराठीचा साहित्य सेत् आहे असे गौरवोदार डॉ. विजया वाड यांनी काढले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.

तलाठीनंतर आता वनविभागाची परीक्षाही वादात? संशयित गुसिंगेकडे वनविभागाच्याही प्रश्नपत्रिका सापडल्या!

नाशिक, दि. २७ (वार्ताहर) : तलाठी परीक्षेत हायटेक कॉपीच्या प्रकारानंतर अनेक अपडेट समीर येत आहेत. अशातच नुकतीच पार पडलेली वनविभागाची परीक्षा देखील वादात सापडल्याची चिन्हे आहेत. याबाबत खद्द नाशिक पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली असून तलाठी परीक्षेतील मुख्य आरोपी असलेल्या गणेश गुसिंगे याच्या मोबाईलमध्ये चक्क वनविभागाच्या प्रश्नप्रत्रिका आढळून आल्याची धक्कादायक माहिती

PUBLIC NOTICE

NOTICE hereby given public at large

that, a Flat No.103 on the 1st floor, of

Bldg No.C-32, Ashokneel Shantinaga

Co-op. Hsg. Soc. Ltd., Sector No.8

Shanti Nagar, Mira Road (East), Dist Γhane 401 107 Admeasuring 390 Sq. Ft

Built Up Area having Chain of Agreement for sale viz. 1) Dated

20/08/1990 – between M/s. Shantistar Builders AND Mr. Thomas Menezes &

Mrs. Julie Menezes, 2) Dated 30/04/1994 - between Thomas

Menezes & Mrs. Julie Menezes AND

Mrs. Pushpa Dalsukh Kesaria 3) Gift Deed dated 11/01/2016 between Mrs

Pushpa Dalsukh Kesaria (Died or 04/06/2018) AND Mr. Atul Dalsukh Kesaria (Died on 16/12/2019) 4) Or

25/12/2019 society has transferred in the name of Mrs. Reena Atul Kesaria and admitted her as a 100% membership of the society and now sh

That as per Bye Laws of the society

hereby invites claims or objections for the transfer of the shares and interest of

the deceased members within a period

of 14 days from the publication of this

notice, If no claims / objections in

writing received within this period

society is free to transfer of shares and

interest of the deceased member

claimer should contact the undersigned

or the society. Mr. H.K. Someshwar

Advocate, High Court, Bombay

C-43/304/Sector-2/Shantinaga Mira Road (East), Dist. Thane 401 107

intend to sale the said flat.

Place: Mira Road (East),

Dated: 28/08/2023

पोलिसांनी दिली आहे. नाशिकच्या तलाठी भरती परीक्षेत काही दिवसांपूर्वी हायटेक कॉपीचा प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. यानंतर संशयित आरोपी गणेश गुसिंगे यास ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रकार समोर आले.

पिंपरी चिंचवड परीक्षेतही हा पाहिजे आरोपी आहे. तसेच इतर परीक्षांत त्याने घोळ केल्याचे समोर आले होते. अशातच काल गणेश गुसिंगे हा वैद्यकीय शिक्षण

आणि संशोधन संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पास झाल्याचं आले. या भरतीच्या परीक्षेमध्ये गणेश गुसिंगेला १३८ गुण प्राप्त झाल्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर आज नाशिक पोलिसांकड्न धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या वनविभागाच्या प्रश्नपत्रिका गुसिंगेच्या मोबाईलमध्ये आढळून आल्या

जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

परिशिष्ट - IV क (नियम ८ (६) ची तरतृत्व पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना ान ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲंड इनफोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर माल विक्रीची सूचना, सुरक्षा व्याज नियम, २००२ च्या अंमलबजावणीच्या नियम ८(६) आणि ९ सह वाचली आहे न्य जनतेला आणि कर्जदाराला आणि विशेषतः जामीनदारांना नोटीस देण्यात आली आहे की जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सुरक्षा कर्जदार) च्या अधिकृ

सिक्युरिटी लेनदाराकडे तारण ठेवलेल्या / चार्ज केलेल्या खालील स्थावर मालमत्तेचा वास्तविक ताबा आहे. दिनांक २६.०५.२०२२ जंबो फिनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड (सिक्युरिटी क्रेडिटर्स) ची खालील देणी वसूल करण्यासाठी खालील कर्जदार, सह-कर्जदार आणि जामीनदारांकडून २९.०९.२०२३ रोजी नमूद केलेली स्थावर मिळकत हि "जेथे आहे, जशी आहे आणि जे काही आहे" त्या तत्वावर विक्री केली जाईल. ज्यांच्या मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता), राखीव किंमत आणि बयाना रक्कम खालीलप्रमाणे नमूद केली आहे

कर्जदार/जमीनदार/गहाणदार यांचे नाव	13 (2) नोटीसची तारीख / देय रक्कम	थकबाकी २४/०८/२०२३	मालमत्तेचे वर्णन (सुरक्षित मालमत्ता)	राखीव किंमत	बयाना रक्कम	निविदा विक्रीची तारीख आणि वेळ
(१) श्री.संजय शिवाजी खोमणे (कर्जदार/ मॉरपेगजर) (२) श्रीमती.रुपाली संजय खोमणे (सहकर्जदार) (३) श्री.राजीय उज्वल गायकवाड (जामीनदार)	३,०१,८१,२२५/ - दिनांक	रु, ५४, १२४/- दिनांक २४-०८-२०२३ पासून भविष्यातील याज आणि खर्चाची परतफेड होईपर्यंत शकम	स्टिल्ट फ्लोअर ऑफिस नंबर- बी,	१,६०,००,००० /- (शब्दात् रुपये	रु. १६,००,००० /- (शब्दात रुपये सोळा लाख फक्त)	२९/०९/२०२३ दुपारी १.०० ते ३.००

निविदा सादर करण्याची शेवटची तारीख – २६/०९/२०२३ दुपारी 04.00 पर्यंत लिलाव /विक्री ठिकाण, टेंडर सबमिशन जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२, ७ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक महाकाली केव्स रोड, एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४००० ९३

- . इच्छुक खरेदीदार यांनी टेंडर/ऑफर्स के वाय सी. कागदपत्रे व १०% राखीव किमतीचे (EMD) पे ओर्डर/ डीडी सह जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटे येथे देय जयपर या नावाने काढ़न एस ७-२, ७ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक, महाकाली केव्स रोड, एमआयडीसी, मंबई अंधेरी (पूर्व), महाराष्ट्र-४०००९३ या पत्त्यावर २६/०९/२०२३ पर्यंत सायं ४.०० वाजेपर्यंत पोहचेल असे पाठविण्यात यावे. सीलबंद लिफाफे उपलब्ध इच्छुक खरदीदारांच्या उपस्थितीत २९/०९/२०२३ रोजी दुपारी १.०० ते ३.०० वाजता जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेडच्या वर नमूद केलेल्या कार्यालयात उघडले जातील. इच्छुक खरदीदार यांनी आपले टेंडर/ऑफर्स बयाना रकमेचे पे ओर्डर/डी डी सीलबंद पाकिटात घालून व पाकिटावर "श्री.संजय शिवाजी खोमणे" यांच्या मिळकतीचे टेंडर" असे रुपष्ट नमूद करावे.
- . यशस्वी निविदाकाराने यशस्वी निविदाकाराचे नाव अधिकृत अधिकाऱ्याने घोषित केल्यानंतर लगेचच यशस्वी बोलीच्या 25% रक्कम (बयाणा रकमेसह) जमा करावी लागेल, अन्यथा बयाणा रक्कम जप्त केली जाईल.
- रधनमहिलाना प्रतिस्थातार्ग, जन्यमा बचाना रचन जाताना जाहरा. इ. यशस्त्री निविदाकाराने विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% रक्कम कार्यालयातील वेळेत भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा सदर मुदतीत केला गेला नाही तर भरलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल . इ. अधिकृत अधिकाऱ्याकडे कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा निविदा पूढे ढकलण्याचा अधिकार आहे. निविदा
- सादर करण्याची आणि निविदा उघडण्याची तारीख राज्य सुट्टी असल्यास, निविदा पृढील कामकाजाच्या दिवशी असेल. . लिलाव होत असलेल्या मालमत्तेवर इतर कोणत्याही बोजा बाबतची माहिती अधिकृत अधिकाऱ्याच्या माहितीत नाही. अधिकृत अधिकाऱ्याद विक्रीखालील मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही शल्क. भार, मालमत्ता कर किंवा सरकार किंवा इतर कोणत्याही संस्थेला देय असलेल्या कोणत्याही
- शुल्कासाठी जबाबदार धरले जाणार नाही. ६. विक्री कार्यवाहीतील स्थावर मिळकतीबाबत आवश्यक तो कर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, टीडीएस, फी, तसेच इतर सर्व अनुषंगिक खर्च नियमानुसार
- o. टेंडर बिड अहस्तांतरणीय असेल. बयाना रक्कम, भाग पेमेंट इत्यादीसाठी केलेल्या कोणत्याही पेमेंटवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. . सदर विक्री / लिलाव आपल्यावर कायम न झाल्यास आपण भरलेली बयाना रक्कम परत करण्यात येईल. सदर बयाना रकमेवर व्याज दिले जाणार नाई . स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष पाहणी दिनांक १९/०९/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत करता येईल. मालमत्ता किंवा निविदा संबंधित माहितीसाठी अधिकृत अधिकारी यांच्याशी जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड, एस ७-२,७ वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, शांती नगर बस स्थानक
- महाकाली केट्स रोड, एमआयडीसी, मुंबई अंधेरी (पूर्व), महारोष्ट्र-४०००९ ३ येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. टीप: सदरचे १५ दिवसांच्या नोटीसचे नियम ८(६) एनफोर्समेंट ऑफ सीक्यूरीटी एक्ट २००२ अन्वये कर्जदार/ सह कर्जदार/ जामीनदार/ मॉरगेजर यांन

तारीख:- २८.०८.२०२३

दि इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड ਸ਼ੀआयएन : L 28920MH1956PLC009882 कार्यालय क्र. २, चंद्र निवास हिराचंद देसाई रोड,

घाटकोपर पश्चिम, घाटकोपर न्यु पोस्ट कार्यालय समोर, मुंबई महाराष्ट्र ४० ०८६ भारत दूर. क्र. ९१-२२-२२६६१०१३ ईमेल आयडी : inlinch@hotmail.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, दि इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड यांची सभासदांची ६५ वी वार्षि ... प्तर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस अन्य ऑडिओ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीम करण्याकरिता आयोजित केली आहे. एजीएम समान ठिकाणी भागधारकांच्या पत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केल आहे. सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मंत्रालय यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. २०/२०२० १४/२०२० दि. ०५ मे, २०२० व द. ८ एप्रिल, २०२० अनुक्रमे व मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफ्रअर्स मंत्राल यांच्या सर्क्युलर क्र. १०/२०२२ व सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४ अनुसार एजीएमच्या आयोजित ठेवण्याकरिता व कोव्हिड महामारीमु सेबी द्वारे जारी विनियमन व नियम अनुसार लागू कंपनीच्या एजीएमच्या ठिकाणी सभासदांनी समान ठिकाण उपस्थित राहावे. सदर एजीएमची सूचना प्रदानित सभेमध्ये जोडले जाण्याकरिता मार्गदर्शकतत्वे कंपनीची अधिक वेबसाइट https://www.inlinch.com/indes.htmland वर उपलब्ध आहे व ई-मतदान पोर्टर https://www.evotingindia.com/noticeResults.jsp वरून डाऊनलोड करता येईल बीएसई लिमिटेड (दि एक्सचेंज) वर उपलब्ध आहे

कंपनीने त्यांच्या सर्व सभासदांना विनियमनाच्या हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत भागधारक यांनी उपस्थि राहण्याकरिता एजीएमच्या सचनेमध्ये सेंटल डिपॉझिंटरी सर्व्हिसेस लि. (सीडीएसएल) यांना वार्षिक अहवालास एजीएमची सूचना सभासदांनो ज्यांचे ईमेल आयडी कपंनी/रजिस्टर व शेअर टान्सफर एजन्ट प्रदान करत आहेर माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूचनेमध्ये प्रदानित आहे. सभासदांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभाश मालक सूची मध्ये निर्धारित तारीखा अनुसार शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०२३ रोजी परोक्ष ई-मतदानाकिर

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ईलेक्ट्रॉनिकली त्यांच्या ईमेल आयडीवर नोंदणीकरण करत येईल. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट https://www.inlinch.com/indes.htmland वर ई-मतदान पोर्टल <u>https://www.evotingindia.com/noticeResults.jsp</u> वरून डाऊनलो

भागधारक यांनी डिपॉझिटरी सह नोंदणीकृत केले नसतील तर कंपनी वा आरटीए वर ई–मतदान प्रक्रियेमध्ये सहभा होण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करावे. . प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स : आवश्यक तपशील जसे की, फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअ

प्रमाणपत्र (पढील व मागील) ची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आध (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) हे कंपनीच्या ईमेल आयडी inlinch@hotmail.com व व आरटीए <u>https://web.linkintime.co.in/KYC/index.html?d=E2DD46A0</u> <u>9084-4C4A-9A3C-A2E365D5200 info@unisec.in</u> वर ईमेल करावा . डिमॅट भागधारक यांच्याकरिता : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ डिजीटल स्वाक्षरी लाभार्थी आयड

वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी) नाव, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवा प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) हे सर्व

दि इंडियन लिंक चैन मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड करित

श्री. विशाल ठक्क व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०९७९८५५

व्हाईट ऑरगेनिक ॲग्रो लिमिटेड ३९२ए, कैलास प्लाझा, वल्लभ बाग लेन, घाटकोपर (पू), मुंबई ४०० ०७७, भारत.

दूर. +९१ २२ २५०११९८३ फॅक्स : +९१ २२ २५०११९८४ वेबसाइट : <u>www.whiteorganicagro</u> ईमेल आयडी : info@whiteorganicagro.com सीआयएन : L01100MH1990PLC055860

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, व्हाईट ऑरगेनिक ॲग्रो लिमिटेडच्या सभासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभ

. एजीएम) शनिवार, दि. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी स. १०.०० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरेंस/अन्य ऑडिअ विज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरित आयोजित केली आहे. एजीएम समान ठिकाणी भागधारकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना आयोजित केली आहे सीक्यरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मंत्रालय यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्यलर क्र. २०/२०२० १४/२०२० दि. ०५ मे. २०२० व द. ८ एप्रिल. २०२० अनक्रमे व मिनीस्टी ऑफ. कॉर्पोरेट अफ्रअर्स मंत्राल यांच्या सर्क्युलर क्र. १०/२०२२ व सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, सेबी/एचओ/सीएफडी पीओडी२/पी/सीआयआर/२०२३/४ अनुसार एजीएमच्या आयोजित ठेवण्याकरिता व कोव्हिड महामारीमुर सेबी द्वारे जारी विनियमन व नियम अनुसार लागू कंपनीच्या एजीएमच्या ठिकाणी सभासदांनी समान ठिकाण उपस्थित राहावे. सदर एजीएमची सूचना प्रदानित सभेमध्ये जोडले जाण्याकरिता मार्गदर्शकतत्वे कंपनीची अधिकृ वेबसाइट <u>http://whiteorganicagro.com/investor_relations.html</u> वर उपलब्ध आहे ई-मतदान पोर्टल <u>https://www.evotingindia.com/noticeResults.jsp</u> वरून डाऊनलो करता येईल वा बीएसई लिमिटेड (दि एक्सचेंज) वर उपलब्ध आहे.

कंपनीने त्यांच्या सर्व सभासदांना विनियमनाच्या हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत भागधारक यांनी उपस्थि प्तहण्याकरिता एजीएमच्या सूचनेमध्ये सेंट्रल डिपॉझिंटरी सर्व्हिसेस लि. (सीडीएसएल) यांना वार्षिक अहवालास जीएमची सूचना सभासदांना ज्यांचे ईमेल आयडी कपंनी/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट प्रदान करत आहेत माहिती वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सूचनेमध्ये प्रदानित आहे. सभासदांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर/ लाभार्थ मालक सूची मध्ये निर्धारित तारीख अनुसार शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०२३ रोजी परोक्ष ई–मतदानाकरित उपलब्ध आहे

वार्षिक अहवाल व वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना ईलेक्टॉनिकली त्यांच्या ईमेल आयडीवर नोंदणीकरण कर येईल. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट <u>http://whiteorganicagro.com/investor_relations</u> html वर व ई-मतदान पोर्टल https://www.evotingindia.com/noticeResults.jsp वरू

ागधारक यांनी डिपॉझिटरी सह नोंदणीकृत केले नसतील तर कंपनी वा आरटीए वर ई–मतदान प्रक्रियेमध्ये स ग्रेण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्याकरिता त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकरण करावे.

🖰 प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स : आवश्यक तपशील जसे की, फोलिओ क्रमांक, भागधारक यांचे नाव, शेअ प्रमाणपत्र (पुढील व मागील) ची स्कॅन्ड प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधा कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) हे कंपनीच्या ईमेल आयडी info@whiteorganicagro com वर व आरदीए https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register html/rnt.helpdesk@linkintime.co.in वर ईमेल करावा.

डिमॅट भागधारक यांच्याकरिता : डिमॅट खाते तपशील (सीडीएसएल-१६ डिजीटल स्वाक्षरी लाभार्थी आया वा एनएसडीएल - १६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी) नाव, क्लाएन्ट मास्टर वा स्थायी खाते अहवार प्रत, पॅन (पॅन कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड स्कॅन्ड प्रत) हे सव ईमेल आयडीवर निर्देशित आहे.

> व्हाईट ऑरगेनिक ॲग्रो लिमिटेडकरित सही/ श्री. दर्शक रूपान व्यवस्थापकीय संचाल



ठिकाण : मुंबई

दिनांक : २६.०८.२०२३

वसई विरार शहर महानगरपलिका

प्रभाग समिती डी आचोळे, नालासोपारा (प)

दरध्वनी कं. ७२१९३७०००६ / ७२१९३७०००९

जावक क्रं. वविशम / कवि / १६३४ /२०२३ २०२४ दिनांक :- २५/०८/२०२३

दिनांक: २५.०८.२०२३

जाहिर नोटीस

महाराष्ट्र मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ४६९ अन्वये जाहिर नोटीस खालील मालमत्तेच्या हस्तांतरण संबंधाने वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी कार्यालय आचोळे नालासोपारा येथे प्राप्त झालेल्या मालमत्ता धारकांच्या प्रकरणपरत्वे नोटीसीनुसार सदर हरतांतरण संर्दभाने कोणत्याही हितसंबंधाने हरकत अगर आक्षेप असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसाच्या आत हितसंबंधाच्या व हरकतीच्या लेखी पराव्यासह वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी कार्यालय आचोळे नालासोपारा येथे लेखी स्वरूपात हरकत नोंद्रवाची अन्यथा करवसूलीच्या सोयीसाठी सदर हस्तांतरण करून महानगरपातिका दप्तरी याबाबतची नोंद्र घेतली जाईल. 3**I**. मालमत्ता रिसीट नं ज्याच्या नावे मालमत्ता आहे त्याचे म्हणजे खरीददाराचे किंवा अभिहरुतांकन करदात्याचे

31.	विभाग	माटामता	रिस्साट वा	ज्याच्या नाच माटामता आहे स्थाय म्हणज	स्वरादेशसच किया आभिहरताक्रम करदात्याव
क्र		क्रमांक		मालमत्ता विकणा-या किंवा करदात्याचे नाव	नाव
8	आचोळे-०५	१३३/७	\$983	रमेशकुमार मदनतात सेहगत समिरकुमार रमेशकुमार सेहगत	सुनित रामनाथ दुबे व नितम सुनित दुबे
	>>				· · · · · · · · · · · · · · · · · · ·
5	आचोळे- ०७	\$38\A	१७६६	जैन एनथोनी डायस	अरविंद कुमार शंभूनाथ गुप्ता
3	आचोळे- ०२	5,600/3	የወይሪ	रामभाई वालाभाई पटेल व अशोक वालाभाई पटेल	प्रियंका कैलाशनाथ गुप्ता व प्रतीक कैलाशनाथ गुप्ता
R	आचोळे ०९	७१८/११	१७७०	संजय विदयाधर मिश्रा	प्रशांत गो.कुडतरकर व प्राजक्ता प्र.कुडतरकर
y	आचोळे-०८	\$ ∂\$\20	१७७३	समिर ज्ञानेश्वर पाटील	दिपक्त गंगाराम पाडावे
ξ	आचोळे-०६	६ ६5\58	१७७४	मारुती गोठणकर	प्रतिक रामचंद्र गोठणकर
v	आचोळे - १०	858/९८	१७७५	ब्रजकुमारी एम सिंग	रुपेश महेंद्र सिंह
ሪ	आचोळे - ९/१	5,85/9	१७७६	विनायक बिल्डर्स	सुद्रामा पासवान व रानी पासवान
8	आचोळे - ९/१	४७७/४०	१७७७	स्वाती शैंलेश सिंह	दिनेश समशेर सिंह व समशेर एस. सिंह
१०	आचोळे - ९/२	ઉદ્દેક/હેડ	የሀሀሪ	संगीता रविंद्र कुमार	मिथिलेश देवी रविंद्र यादव
११	आचोळे-०६	334/3	१७७९	प्रशांत नामदेव परब व प्रिया प्रशांत परब	कृष्णा केशव गुरव
\$5	आचोळे -०१	\$ 8∖5 o	የሀሪን	लक्ष्मण राऊत	स्रतिश चंद्र पाण्डेय
٤3	आचोळे - ९/१	ያይወ/2८	ዩንወያ	अध्ययनी विलास मयेकर व शोभा मनोहर घायाळ	नरेश कृष्णा दळवी व माधुरी नरेश दळवी
१४	आचोळे -०४	१८१/१४	የህሪሄ	राहुल लक्ष्मण कांबळे	मुनिता मुरेश सिंह
१५	आचोळे - ९/२	£38/850	የሀሪዓ	भावेश टी. संघवी	रुपल प्रविण जाधव
१६	माणिकपूर- २/२	AC50/38668	የሀሪዩ	इंदिरा रामचंद्र	सुजाता बिमल देसाई व सुरेश रामचंद्र राव
१७	माणिकपूर-२/२	ΑϹϨο/솋ξϢϨο	የሀሪሀ	गुरुदास विश्वनाथ चौंघुले	सुरेशकुमार यादव व अनिता सुरेश यादव
१८	आचोळे - ९/२	६८३ / १६९	\$በ85	मुकेश शोभाराम शर्मा	निकेश रमेश उपाध्याय व यामिनी निकेश उपाध्याय
१९	आचोळे - ९/१	£55/00	\$668	सुदेश रेले	शितल संघवी व भावेश ललीत संघवी
50	आचोळे -०६	१११/१७	१७९६	मोह विव्रल फोडके	मुलायम बलवंता यादव
					चरी≀ -

सही/-प्र. सहा. आयुक्त प्रभाग समिती "डी". आचोळे वसई विरार शहर महानगरपालिका जंबो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

2. सौ.सारिका कल्पेश कोठारी ५. श्री.आशिष कैलास शहा १३, सुमती सोसायटी शरणपूर रोड, 3.श्री.कल्पेश बाबूलाल कोठारी ६५, गणेश पेठ, कालिका मंदिराजवळ 4. मृत बाबुलाल मलचंद कोठारी कलकर्णी गार्डन जवळ, नाशिक-४२२००२ कायदेशीर प्रतिनिधी आणि वार तालका: सिन्नर, जिल्हा: नाशिक ४ए) श्रीमती. रेखा बाबलाल कोठारी 822903 बाबूलाल मुलचंद कोठारी यांच्या पत्नी ४बी) श्री.अमित बाबूलाल कोठारी बाबूलाल मुलचंद कोठारी यांचा मुलगा ४सी) श्री.कल्पेश बाबुलाल कोठारी बाबुलाल मुलचंद कोठारी यांचा मुलगा राहतात : ६५, गणेशपेठ, कालिका मंदिराजवळ, पोस्ट: सिन्नर तालका: सिन्नर, जिल्हा: नाशिक-४२२१०३ ४डी) सौ.सोनल अमित पारख बाबूलाल मुलचंद कोठारी यांच्या कन्या आर/ओ फ्लॅट क्र., बी/२, प्रथमेश रेसिडेन्सी, साईबाबा मंदिराजवळ, आंबेगाव, पुणे:- ४११०४६ ४इ) सौ अमिषा अमित कोठारी बाबूलाल मुलचंद कोठारी यांची सून ४एफ) सौ.सारिका कल्पेश कोठारी बाबूलाल मुलचंद कोठारी यांची सून राहतात : ६५, गणेशपेठ, कालिका मंदिराजवळ, पोस्ट: सिन्नर तालुका: सिन्नर, जिल्हा: नाशिक-४२२१०३ ...(सह-कर्जदार)

वेषयः सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२ अंतर्गत सुचना (कर्जदार श्री.बाबूलाल मुलचंद कोठारी यांचा १६-०७-२०१८ रोजी मृत्यू झाल्यामुळे सदर याचिका एस.ए. क्रमांक २६/२०२३ मध् माननीय DRT न्यायालय III समोर मांडण्यात आली होती. आम्ही याद्वारे दिनांक २६-०४-२०२३ रोजी माननीय DRT – III ने दिलेल्य निर्देशानुसार आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ च्या १३.२ अंतर्गत नोटीस जारी करतो)

रा नमूद केलेत्या विषयाच्या सर्वभात, मी जंबो फिनव्हेस्ट इंडिया लिमिटेडचा अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केली आहे, ज्याचे येथे नोंदणीकृत कार्यालय आहे. १०२, कांचन अपार्टमेंट, L.B.S समोर. कॉलेज, टिळक नगर, जयपूर ३०२००४ आणि कॉर्पोरेट कार्यालय ८-७/४, ७वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, महाकाली केव्हज रोड, MIDC, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००९३ (यापुढे "JFIL" म्हणून संवर्धित), आर्थिक मालमत्तेर सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदीनुसार नियुक्त केलेले, याद्वारे तुम्हाल सिक्युँरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रेक्शन च्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस जारी करा. आर्थिक मालमत्ता आणि सुरक्षा व्याज कायदा, २००३ (यापढें "सांगित कायदा") अंमलबजावणी.

a.) तुम्ही कर्ज/आर्थिक सहाय्य मिळविण्यासाठी आणि त्यानंतर तुमच्या विनंतीला मान्यता देण्यासाठी JFIL कडे संपर्क साधला होता. तुमच्या आणि JFIL मध्ये 6 मार्च 2018 रोजीचा कर्ज करार 72791 अंमलात ऑला. उक्त कर्ज कराराच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, JFIL ने तम्हाला Le, वरील सर्व पत्ते च्या आर्थिक सहाय्याच्या रु.. 70,00,000 (रूपये सत्तर लाख फक्त) वेळोवेळी कर्ज क्रमांक 72791 द्वारे मालुमत्तेवर मथळा दिलेल्या कर्जासाठी. 2.) उपरोक्त कर्ज कराराच्या संदर्भात आणि तुमच्या करारातील दायित्वाच्या निर्वहनासाठी नोंदणीकृत गहाणखताब्रारे सुरक्षितता निर्माण करण्याच्या उद्देशाने, तुम्ही (पत्ता क्रमांक १ ते ४) स्थावर मालमत्तेच्या संदर्भात नोंदणीकृत गहाण ठेवली आहे आणि विशेषत: या नोटीसच्या अनुसूची "ए" मध्ये

3.) त्या कर्जाच्या कराराच्या संदर्भात, तुम्ही सर्वांनी एकत्रितपणे, वेगवेगळ्या आणि एकत्रितपणे समान मासिक हप्त्यांमधून कर्ज/वित्तपोषित रकमेर्च

5.7 (यो अजारचा अंतरिकार स्विभार, युर्ज (संनार चुन)त्राचन, प्राचनका जान प्रकाराचन स्वान माने क्यांनाची स्वान स् परतफेड करण्याचे काम हाती घेतले आहे. (ईएमआय) फ.२,०१,४००/-(फपये दोन लाख एक हजार चारशे फक्त) कर्ज क्रमांक ७२७९१ साठी. ४.) कर्ज सविधेचा लाभ घेतत्यानंतर, अनेक विनंत्या, स्मरणपत्रे आणि मागण्या असनही आणि कर्जा/वित्त सविधा परत मागवनही, तम्ही मद्दाम अयशस्वी , झाला आहात आणि/किंवा ईएमआयचे वेळेवर पेमेंट करण्यात आणि तुमच्या कराराच्या कायदेशीर दायित्वाची पूर्तता वरील कर्ज/वित्त सुविधा

करारांतर्गत कबूल केलेल्या वेळेत करण्यात आली आहे. त्याद्वारे तुम्ही उक्त कराराच्या अटी व शर्तीचे उल्लंघन केले आहे. पुढे असे आढळून आले आहे की तुम्ही उपरोक्त कराराअंतर्गत जेएफआयएलला देय असलेल्या कर्ज/वित्त रकमेची परतफेड करण्यात चूक केली आहे. .) आम्ही याद्वारे तुम्हा सर्वांना सूचित करतो की SARFAESI कायद्याच्या कलम २(zd) च्या तरतुदीनुसार, JFIL एक सुरक्षित कर्जदार आहे आणि JFIL वरील कर्ज हे खाली गहाण ठेवलेल्या मालमत्तेवरील सुरक्षित कर्ज आहे आणि तीच एक सुरक्षा आहे. उक्त स्थावर मालमत्तेच्या नोंदणीकृत गहाण

ठेवण्याद्वारे जेएफआयएलच्या नावे व्याज निर्माण केले गेले. तुम्ही येथे कर्जदार असल्याने त्याच्या संदर्भात मासिक हप्तांसह सुरक्षित कर्ज भरण्यात चूक ..) हे मासिक देय न भरल्यामुळे आहे, जे 91 दिवसांच्या कालावधीसाठी थकबाकी आहे, तुमच्या कर्जाचे आमच्या कंपनीने 16 ऑगस्ट 2019 रोजी कर्ज

क्रमांकः 72791 नुसार नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) म्हणून वर्गीकरण केले आहे. SARFAESI कायद्याच्या कलम 2(o) सह वाचलेल्या वेळेपासून रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे. o.) तुम्ही केलेल्या चुकांमुळे, तुम्ही संयुक्तपणे, स्वतंत्रपणे आणि आम्हाला एकूण थकबाकी भरण्यासाठी सह-विस्ततपणे जबाबदार आहात १६ ऑगस्ट २०१९ पर्यंत रु.१,०६,८४,७५६/- (रुपये एक कोटी सहा लाख चौऱ्याऐशी हजार सातशे छप्पन फक्त) आणि त्यानंतर. तुम्ही १६.ऑगस्ट.२०१९ पासून वास्तविक पेमेंटच्या तारखेपर्यंत कर्जाच्या करारानुसार करारानुसार दराने पुढील व्याज देण्यासही जबाबदार आहात. आम्ही सांगतो की उत्त थकबाकीची रक्कम उक्त कराराच्या संदर्भात तुम्ही केलेल्या सर्व भाग-भेमेंटना क्रेडिट दिल्यावर जमा झाली आहे.

c.) परिस्थितीनुसार, आम्ही तुम्हाला याद्वारे रु. १,०६,८४,७५६/- (रुपये एक कोटी सहा लाख चौ-याऐशी हजार सातशे छप्पन फक्त) वरील देय रक्व परत करण्याचे आवाहन करतो. ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासन ६० (साठ) दिवसांच्या आत खर्च आणि खर्चासह "शेडयल बी" मध्ये तपशीलवार तपशीलवार उल्लेख केला आहे, असे न झाल्यास जेएफआयएल प्रतिबंधित केले जाईल, उपरोक्त थकबाकीच्या रकमेच्या वसुलीसाठी विनियुत्त न्यायालये आणि/किंवा न्यायाधिकरणासमोर सरू करावयाच्या योग्य कायदेशीर कार्यवाही (दिवाणी आणि फौजदारी) यासह इतर कोणत्याह अधिकार आणि उपायांचा पूर्वग्रह न ठेवता, SARFAESI कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत विहित केलेल्या विविध उपायांचा अवलंब करणे. कृपय

पुढील लक्षात घ्या की या संबंधात जेएफआयएलने केलेले सर्व खर्च, शुल्क आणि खर्च तुम्ही JFIL ला देण्यास जबाबदार असाल. ९.) त्यामुळे तुम्हाला SARFAESI कायद्याच्या या वैधानिक मागणी नोटिसू/s 13(2) चे पालन करण्याचा सल्ला दिला जातो आणि उपरोक्त कायद्यांतर्गत

पुढील कोणतीही कारवाई टाळण्याचा सल्ला दिला जातो, जे अर्थातच तुमच्या खर्चावर असेल आणि त्यामुळे होणाऱ्या सर्व परिणामांसाठी तुम्ही सर्व जबाबदार असाल.

१०.) कायद्याच्या कलम १३(८) मधील तरतुदींकडेही आपले लक्ष वेघण्यात येत आहे, whereby तुन्ही वर नमूद केलेल्या कर्ज करारामध्ये सुरक्षित मालमत्ता/सिक्युरिटीजच्या विक्री आणि/किंवा हस्तांतरणासाठी पुढील कोणतीही पावले उचलणार नाही आणि त परत मिळू शकतात, जंबो फिनवेस्ट इंडिया लिमिटेडने केलेले सर्व खर्च, शुल्क आणि खर्चासह संपूर्ण थकबाकी भरण्यासाठी वर नाव घेतलेल्या कर्जदार/सह-कर्जदाराच्या अधीन.

कृपया हे देखील लक्षात घ्या की उपरोक्त कायद्याच्या कलम 13 (13) नुसार, ही नोटीस मिळाल्यानंतर, तुम्ही (तुमच्या व्यवसायाच्या सामान्य मार्गाव्यतिरिक्त) हस्तांतरित/नियुक्ती/समर्पण/विक्री/भाडेपट्टी किंवा विल्हेवाट लावणार नाही.) एफआयएलच्या पूर्व लेखी संमतीशिवाय तुमची कोणतीही सुरक्षित मालम्त्ता/मालमृत्ता आणि त्याचे उल्लंघन किंवा उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंत कारावास, किंवा दंड, किंवा सेकंदाच्या दोन्ही अटींसह शिक्षा होऊ शकते. सरफेसी कायद्याचे 29.

संधर्भ क्रमांक: जेयुएम/एन/१३(२)/४८/२०१९

परिशिष्ट "अ"

वालील ठिकाणी स्थित जमीन, इमारत, संरचना, उभारलेल्या रचना, जोडण्या इत्यादींचा समावेश असलेल्या मालमत्तेचा तो सर्व तकडा आणि भाग

१. सी.टी.एस. क्रमांक ३४३ए, गणेषा पेठ, सिन्नर, तालुका-सिन्नर, जिल्हा-नाशिक-४२२१०३, (४५.०० ची.मीटर क्षेत्रफळ असलेला) खालीलप्रमाणे चतुःसिमांकित: उत्तरेस: बाबूलाल कोठारी यांची मालमत्ता, दक्षिणेस : देशमुख यांची मालमत्ता, पश्चिमेस : बाबूलाल कोठारी यांची मालमत्ता, पूर्वेस : फुटपाथ २. सी.टी.एस. क्रमांक ३४७ए, गणेषा पेठ, सिन्नर, तालुका-सिन्नर, जिल्हा-नाशिक-४२२१०३, (८२.३ चौ.मीटर क्षेत्रफळ असलेला)

वालीलप्रमाणे चतुःसिमांकितः उत्तरेस : सिटी सर्वे क्रमांक ३४८, दक्षिणेस : सिटी सर्वे क्रमांक ३४३/अ, पश्चिमेस : सिटी सर्वे क्रमांक ३४७, पूर्वेस : फुटपाथ परिशिष्ट "ब"

विवरण थकीत हफ्ते 96,69,000.00 फ्त्यांवरील देय व्याज २६,००,७९६.०० रनएसीएच (नाच) रीटर्न चार्जेस मुद्दल देय रक्कम £,400.00 4८,८७,३७३.०0 % पर्व अदायगी दंड 2,98,389.00

98,092.00 र्व अदायगी शुल्कावर जीएसटी दे. १६/०८/२०१९ रोजी एकूण देय रक्कम ——— (*) कर्जाच्या कराराच्या अटी व शर्तीनुसार भविष्यातील व्याज आणि जमा झालेले इतर शुल्क

तारीख:- २८.०८.२०२३ ठिकाण:- नाशिक